

Date: 7th February 2025

To,
The Deputy Manager
Corporate Relations Department,
BSE Limited
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai 400 001

Dear Sir,

Ref No: - Company Code No. - 530331

Sub: Compliance under Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015

Dear Sir,

In terms of Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find the enclosed copy of Newspaper Publication of Unaudited Financials (Standalone and Consolidated) for third quarter and nine-month period ended on 31st December 2024 published in 'Active Times' English Newspaper and 'Mumbai Lakshadweep' Marathi Newspaper.

Thanking you.

Yours faithfully, For **Premco Global Limited**

Falak Mody Company Secretary & Compliance Officer Membership No: A68214

Encl.: As Above





LOSS OF SHARE CERTIFICATE NOTICE is hereby given that the Certificate (s) for Equity Shares Nos. of HITACHI ENERGY INDIA LIMITED. Company Address 8th Floor, Brigade Opus, 70/401 Kodigehalli Main Roac

Bengaluru, Karnataka, 560092 standing in the name (s) of has/have been lost or mislaid and

the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said

shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, HITACHI ENERGY INDIA LIMITED within one month from this date else the

Form

42185882

To

42185941

Area

4.38.00 R. Sq. Mtrs.

(Shirish Kulkarni)

Competent Authority & District

Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

CHETAN VASANTRAI GANATRA

Share Holder Name

Certificate

156210

RUCHIN CO-OP. HOUSING SOC. LTD.

Add :- Village Navghar, Sai Nagar, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar-401202

DEEMED CONVEYANCE NOTICE Notice is hereby given that the above Society has applied to this office for déclaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 20/02/2025

M/s. Amar Builders And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, if shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Navghar, Tal. Vasai, Dist. Palghar

SEAL

Plot No.

8

No

company will proceed to issue duplicate Certificate(s)

Folio

No

Survey No.

69 (Old S. No. 10, 11 & 12)

Office: Administrative Building-A,

Palghar-Boisar Road, Tal. & Dist.

206, 2nd Floor, Kolgaon,

Palghar. Date: 06/02/2025

APS0156210

Name Of

Applicant

VASANTRAI

GANATRA

Date: 07.02.2025

(Rs. In Lakh

Shares

60

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos. unknown for 5 (five) ordinary shares bearing Distinctive no. NA of Shree Kalash CHS standing in the names of An Krishnakant Koli have been reported lost stolen and that an application for issue o Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Shree Kalasl CHS, Sector 19, Kamothe, Panvel, Nav Mumbai, Maharashtra, India to whon objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication o this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

PUBLIC NOTICE Company's name: HIMADRI SPECIALITY CHEMICAL LTD.

Address: 23A-N S ROAD, SUITE NO.15, 8TH FLOOR, KOLKATA - 700001 Notice is hereby given that the share Certificates with the holder name Dilip Sumatilal Sanghavi JH/1: Nirupa Dilip Sanghavi of the above-mentioned Company have been ost/misplaced and Mrs. Nirupa Dilip Sanghavi W/o Late Dilip Sumatilal Sanghavi ha applied to the Company to issue duplicate share certificates. Any person who has a claim ir respect of the said share certificate should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this Public Notice, else the Company will proceed to ssue duplicate share certificates without further intimation.

Folio No.	No. of Share	Share Certificate no. (s)	Distinctive No. From	Distinctive No. To		
S001410	100	0022881	004171201	004171300		
S001410	100	0048807	005697885	005697984		
S001410	27	0048808	005697985	005698011		
Total share: 227						
Place: Mumbai Date: 07/02/2025						

NIWAS HOUSING FINANCE PRIVATE LIMITED

(Formerly known as Indostar Home Finance PrivateLimited, hereinafter referred as NHFPL)
Regd. Office: - Unit No. 305, 3rd Floor, Wing 2/E, Corporate Avenue, Andheri- Ghatkopar Link
Pood Chicke Analysis (Facility Number)

POSSESSION NOTICE

NIWAS HOUSING FINANCE PRIVATE LIMITED

Regd. Office: Urmi Estate, Tower A,

Particulars

Total Income From Operations (Net)

after Extraordinary activities

Income (after tax)]

Equity Share Capital

Net Profit / (Loss) for the period before tax

. Net Profit / (Loss) for the period after tax

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit / (Loss) for the period

Reserves (excluding Revaluation Reserves

Earning per share (of Rs 10 each) Basic:

(for continuing operations) (in Rs) Diluted

Regulation 33 of SEBI (LODR) Regulation, 2015

(after tax) and other Comprehensive

as shown in the Balance Sheet)

held on 06th February 2025

Date: 6th February, 2025.

Place · Mumbai

[Rule 8 (1) and (2)]
Whereas, The Authorized Officer of the Secured Creditor mentioned herein, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notice within 60 days from-the date of receipt of the said notice.

notice calling upon the borrower(s) to repay the amount mentions and the role of the said notice.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of NHFPL has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on the date mentioned against each property.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the NHFPL for the amount mentioned below and interest and other

charges thereor	harges thereon.								
Loan Account Number	Borrower(s) & Property Details	Amount & Date of Demand Notice	Date of Possession	Possession Status					
LNKAL0HL- 11220027608	ANSARI 2.SHABANA BANO FAIZAN ALI	Rs. 10,13,758/- (Rupees Ten Lakh Thirteen Thousand Seven Hundred Fifty Eight Only) DATE: 26-Dec-2023		PHYSICAL POSSESSION					
DDODEDTY RE	PROPERTY READING: ALL THAT DIECE AND DARCEL OF THE PROPERTY READING RESIDENCIAL FLAT NO. 404								

PROPERTY BEARING: ALL THAI PIECE AND PARCEL OF THE PROPERTY BEARING RESIDENCIAL FLAT NO. 404
ADMEASURING AREA 452 SQ. FT. SUILT UP ON 4TH FLOOR BEARING MUNICIPA HOUSE NO 2514 SABIR
APARTMENT NAGAON -1 BHIWANDI DISTRICT THANE CONSTRUCTED ON LND BEARING IT S SURVEY NO.
101/1/2 LYING BEING AND SITUATED AT MOJE NOGAON TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE AND BUILDING IS
COMMONLY KNOWN AS SABIR APARTMENT WHICH IS WITHIN THE LIMITS OF BHIWANDI NIZAMPURA CITY MUNICIPAL CORPORATION BHIWANDIAND WITHIN THE REGISTRATION DISTRICT OF ASSURANCE A BHIWAND DISTRICT THANE AND WITHIN THE REGISTRATION SUB DISTRICT OF SUB REGISTRAR A ASSURANCE OI BHIWANDI DISTRICT THANE Place : Thane Date : 07.02.2025

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

B FINSERV Corporate Office: Cerebrum IT Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra - 411014
Branch Office 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 701 & 702, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059 Authorized Officer's Details: Name: Vishwajeet Tusharkant Singh,
Email ID: vishwajeet.singh1@bajajhousing.co.in, Mob No. 9819141202 & 9769688946
PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act')

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which i
described hereunder to Bajaj Housing Finance Limited ('BHEL') and the possession of the said immovable property ('secured asset/property
has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold throug public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 12/03/2025 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules and on the terms and conditions specified here-under

Loan account details/Borrower/s & Guarantor/s Name & Address	
LAN:- H405HHL0300184 &	
H405HLT0305843	
DA IEEV KIIMAD (DODDOWED)	

. Amruta Rajeev Kumar (Coprrower) Both At Flat No 10 Building No 22, ATI Campus Sion, Priyadarshan Chunnabhtti, VTC, Mumbai,

TOTAL OUTSTANDING: Rs. 34,36,302/-Rupees Thirty Four Lakhs Thirty Six housand Three Hundred and Two Only) Along with future interest and charges ccrued w.e.f 31/01/2025

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that (1)
MR. MAHAVEER BABULAL JAIN, and (2) MRS.

PRIYANKA MAHAVEER JAIN, are the owners of PRITANNA MANAVEEK JAIN, are the owners or the said Flat bearing Flat No. 602 in C Wing on the 6th Floor area admeasuring 442 Sq. Ft. Built up in the building known as Panchamrut and society known as Shri Panchamrut Co-operative Housing Society Limited situated at N. L. Complex, Anand

Nagar, Dahisar (East), Mumbai - 400 068, (hereinafter referred to as the 'said Flat") and holding Share Certificate No.86 bearing Distinctive No. 426 to 430 (both inclusive) but they have lost

their Original Chain of Agreement for Sale dated 31/12/2004 entered into between (1) MRS.

SANGEETA DEEPAK SOSTE, and (2) MR

M/S. SUNVIM EXPORTS, (the Transferee) bearing its Registration No. BDR-6/522/2005, (hereinafter

referred to as 'the Said Agreement for Sale") the said Chain of Agreement for Sale in respect of the said Flat is lost or not traceable in spite of their best

claiming any right, title and interest in the said Flat o

the basis of the above said chain of Agreement for Sale or by way of sale, transfer, kept as security of the Agreements, exchange, mortgage, surety, Financial Assistance, charge, gift, trust,

maintenance, inheritance possession, lease

bequest, license, lien, easement, attachment or

claim/objection without supporting documentary

evidence is neither acceptable and valid no

092, within a period of 14 days from the date

Publication of this notice failing which, the claim or claims, if any shall be deemed to have been waiv

Kamlesh R. Maurya

Dated 7th day of February 2025.

nforceable against my clients} to the unders office bearing Office No. 4, Ground Floor, Palav, Next to McDonald s, S. V. Road, Tirumala Showroom, Borivali (W), Mumbai

Any Person or Persons either having o

1.date & Time Of E-auction 2.last Date Of Submission Of Emd EMD OF THE 3.date & Time Of The Property Inspection 4. Property Description
1) E-auction Date :- 12/03/2025 Between 11:00 AM To 12:00 BID INCREMENT PM With Unlimited Extension of 5 Minutes 2). Last Date of Submission of EMD With KYC Is: -11/03/2025 Up To 5:00p.m. Twenty Four Lakhs O (IST.) 3.) Date of Inspection: -14/03/2025 Type To 5:00p.m. Twenty Four Lakhs Only (IST.) 3.) Date of Inspection: :-10/02/2025 To 11/03/2025 Between 11:00 AM To 4:00 PM (IST). 4.) **Description of the** (Rupees Two Lakhs immovable property: Flat No 402, admeasuring 30.49 mtrs Forty Thousand Only) of carpet area, on the Fourth Floor, in the Wing-C, 10% of Reserve Price Siddhivinayak Mahima, Survey No 32/9A + 32/9B, Koynavele, Bid Increment – Tal-Panvel, Dist- Raigad, Maharashtra-410206, Butted & Rs. 25,000/-- (Rupees Bounded On East- Flat No 403, C Wing, Bldg No 2, West-Remaining portion of the same, North- Flat no 401, D-Wing, Only) & In Such

Bldg No.2 & South- Flat No 401, C Wing, Bldg No. 2 Terms and Conditions of the Public Auction are as under: •Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. •The Secured asset will not be sold below the Reserve price. •The Auction Sale will be online through e auction portal. •The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 12th March, 2025 from 11:00 AM to 12:00 PM o onwards with unlimited auto extension of 5 minutes each. •For detailed terms and conditions please refer company website UR https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer.

Authorized Officer (Vishwajeet Tusharkant Singh Bajaj Housing Finance Limite

AERPACE INDUSTRIES LIMITED

(FORMERLY KNOWN AS SUPREMEX SHINE STEELS LIMITED) CIN - L74110MH2011PLC214373

Regd, Add,: 1005, 10th Floor, A Wing, Kanakia Wall Street, Andheri Kurja Road, Andheri (East), Mumbai - 400 093 Tel no.: 022-69245000, Email: info@aerpace.com, Website: www.aerpace.c STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2024

l			Standalone			Consolidated	
Sr.	PARTICULARS	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
No.		Quarter	Nine Months	Quarter	Quarter	Nine Months	Quarter
l		ended	ended	ended	ended	ended	ended
		31-12-2024	31-12-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2024	31-12-2023
1	Total Income from operations	84.3	204.21	37.11	18.78	39.27	37.11
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax,						
	Excceptional and/or Extraordinary items)	(213.34)	(326.03)	(26.36)	(254.85)	(414.64)	(26.36)
3	Net Profit /(Loss) for the period before tax						
L	(after Exceptional and/or Extraordinary items)	(213.34)	(326.03)	(26.36)	(254.85)	(414.64)	(26.36)
4	Net Profit /(Loss) for the period after tax						
L	(after Exceptional and/or Extraordinary items)	(207.63)	(320.69)	(24.28)	(249.03)	(408.91)	(24.28)
5	Total Comprehensive Income for the period						
l	for the period [comprising profit/ (loss) for the						
l	period after tax and share in profit/(loss) of						
l	joint venture and other comprehensive	(007.70)	(000.07)	(04.00)	(0.40.00)	(400.00)	(04.00)
L	income (after tax)]	(207.70)	(320.87)	(24.28)	(249.09)	(409.08)	(24.28)
6	Paid-up equity share capital						
ㄴ	(face value of Re 1/- per share,fully paid up)	1,495.01	1,495.01	1,366.73	1,495.01	1,495.01	1,366.73
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-		-	-
8	Earning /(Loss) per share from Continuing						
l	operations (EPS) (of Re 1/- each)						
L	(not annualised)						
_	Basic/ Diluted EPS	(0.14)	(0.22)	(0.05)	(0.17)	(0.28)	(0.05)
NI.	nto:						

1. These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standar (Amendment) Rules, 2015 as amended.

The Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31s December 2024 has been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 6th February 2025 and have undergone 'Limited Review' by the statutory auditor of the

3. The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Boults filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financia Results are available on the website of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com)

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act'

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act'). Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ('BHFL') and the possession of the said immovable property ('secured asset/property') has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for regization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 25/02/2025 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under:

H402HLT0178379

1. SACHIN YERUNKAR
(BORROWER)

2. ADHYA SACHIN YERUNKAR
(CO-BORROWER)

3.) DATE OF SUBMISSION OF EMD WITH
WCC IS: - 24/02/2025 UP TO 5:00 PM. (IST.)

3.) DATE OF INSPECTION: -07/02/2025 to Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)
EMD: RS. 1,71,000/- (Rupees Seventy One Thousand Only)
EMD

Terms And Conditions Of The Public Auction Are As Under:

1. Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. 2. The Secured asset will not be sold below the Reserve price. 3. The Auction Sale will be online through eauction portal. 4. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 25th February, 2025 from 11:00 PM to onwards with unlimited auto extension of 5 minutes each.

5. For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer.

DATE: 07/02/2025 PLACE:- PUNE Authorized Officer (Ruturaj Surve) Bajaj Housing Finance Limited

31.12.2024 31.12.2023 31.03.2024 31.12.2024 30.09.2024 31.12.2023

195.83

193.98

189.51

330.48

5.87

5.87

222.86

178.79

180.40

330.48

5 41

5.41

Unaudited | Unaudited | Audited | Unaudited | Unaudited

739.24

584.76

580.81

330.48

7,293.83

17 69

17.69

1) E-AUCTION DATE :- 25/02/2025 BETWEEN

11:00 AM TO 12:00 PM WITH UNLIMITED

Corporate Office: Cerebrum It Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014, Branch Office C/4 Plot No 12, Kohinoor Estate Housing Socity,Mula Road Wakadewadi, Near Kamal Nayan Bajai Garden, Pune – 411003 Authorized Officer's Details: Name: Ruturaj Surve, Email ID: ruturaj.surve@bajajhousing.co.in Mob No. 9970097432 & 9096259348

1.DATE & TIME OF E-AUCTION
2.LAST DATE OF SUBMISSION OF EMD
3.DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION
4. PROPERTY DESCRIPTION

Place: Mumbai Date: 6th February 2025

LOAN ACCOUNT DETAILS /

LAN:- H402HHL0127312 &

H402HLT0178379

Quarter Ended

Unaudited

1.633.27

1,207.24

1,219.16

1.214.69

330.48

36.89

36.89

31.12.2024 30.09.2024 31.12.2023

Unaudited

1.484.32

17.63

20.58

22.19

330.48

0.62

0.62

Unaudited

152.76

126.23

330.48

3.82

3.82

www.premcoglobal.com).The results have been subjected to a Limited Review by the Statutory Auditors of the Company as required under

3.The Board of Directors of the Company Approved Third Interim Dividend of Rs. 2/- per share of Rs. 10 each (20%) for Financial Year 2024-2025

The Audit Committee has reviewed these results and the Board of Directors have approved the results in their respective meetings

127.23 1.354.97

BORROWER/S & GUARANTOR/S

Terms And Conditions Of The Public Auction Are As Under:

PREMCO GLOBAL LTD.

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR NINE MONTH PERIOD AND THE QUARTER ENDED 31st DECEMBER. 2024.

Ended

1,341.70

1,358.04

330.48

41.09

41.09

Note:
1.The above is an extract of the detailed format of financial Results for the Third Quarter and Nine Month period Ended on 31st December, 2024 filed with the Stock Exchanges

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results for the Nine month period and the Third Quarter Ended on 31st December 2024 along with Explanatory Notes is available on the stock Exchange website. (www.bseindia.com) and Company website

line Months Nine Months

1.514.14 | 4.853.36 | 4.707.24 | 6.363.02 | 2.794.89

596.61

478.14

477.36

330.48

14.47

14.47

Ended Ended

Day Stock Excitation KRUTIKA CO-OP. HOUSING SOC. LTD. Milan B Shal Add :- Village Diwanman, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 DIN: 08163535

Managing Director

Reserve Price: Rs. 17,10,000/- (Rupees Seventeen Lakhs Ten Thousand Only) EMD: Rs. 1,71,000/-(Rupees One Lakh

(Rs. In Lacs

Ended

31.03.202

Audited

1.023.56

1,019.61

330.48

30.97

30.97

0,954.7

Nine Months Nine Months

31.12.2024 31.12.2023

Ended

771.11

671.63

668.56

330.48

20.32

20.32

Unaudited Unaudited

2,597.21 | 2,183.90 | 8,113.44

239.70

211.25

212.25

330.48

6.39

6.39

Ended

Unaudited

887.17

730.32

729.54

330.48

22 10

22.10

By order of the board

Premco Global Ltd.

Ashok B. Harjani

DIN - 00725890

Managing Director

7.048.25 9.788.1

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 20/02/2025 at 2:00 PM.

M/s. Sea-Gull Construction Company And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property

DEEMED CONVEYANCE NOTICE

Village Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Total 7/12 Area	Area
10/7	51.80.00 R. Sq. Mtrs.	3.75.53 R. Sq. Mtrs.
11/8	46.80.00 R. Sq. Mtrs.	7.85.30 R. Sq. Mtrs.

Office: Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 06/02/2025

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

(Shirish Kulkarni)

TULIP CO-OP. HOUSING SOC. LTD. Add :- Village More, Central Park, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401209

DEEMED CONVEYANCE NOTICE Notice is hereby given that the above Society has applied to this

office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 20/02/2025 at 2:00 PM.

M/s. Pranam Enterprises Partner Ajit R. Doshi And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and furthe ction will be taker

> Description of the property Village More, Tal. Vasai, Dist. Palghar

Area						
R. Sq. Mtrs.						
R						

Office : Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist.

Palghar. Date: 06/02/2025

(Shirish Kulkarni) **Competent Authority & District** Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

DHURI PRIDE CO-OP. HOUSING SOC. LTD. Add :- Village Diwanman, Om Nagar, Ambadi Road, Vasai (W) Tal. Vasai, Dist. Palghar-401202

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 20/02/2025 at 2:00 PM.

M/s Dhuri Builders and Sadanand Yashwant Gawade And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Village Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar

Plot No. Survey No. 8.79.00 R. Sq. Mtrs. 11 Office: Administrative Building-A,

206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 06/02/2025

(Shirish Kulkarni) SEAL Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

FEDBANK

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD. Unit no.: 1101, 11th Floor, Cignus, Plot No. 71A, Powai, Paspoli, Mumbai - 400 087

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of Fedbank Financial Services Ltd. under the Securitisation and Reconstruction o Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 20/08/2024 calling upon the Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor:- (1) MINDTECH ELECTRICAL SERVICES (Borrower) Through its Proprietor; (2) HEMANT ANANDA SHINDE (Co-Borrower); (3) MILAN HEMANT SHINDE (Co – Borrower), to repay the amount mentioned in the said notice being Rs. 33,03,657.46/- (Rupees Thirty Three Lakhs Three Thousand Six Hundred Fifty Seven & Forty Six Paise Only) as on 14/08/2024 in Loan Account No. FEDMUMLAP0502286 together with further interest thereon at the contractual rate plus all costs charges and incidental expenses etc. within 60 days from the date of receipt of the said demand notice.

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabove having failed to repay the above said amount within the specific period, notice is hereby given to the Borrower, Mortgagor, Co-Borrower(s), Guarantor and the public in general that the undersigned Authorised officer has taken POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this February 06th, of the year 2025

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabove in particular and the public in general is/are hereby cautioned not to deal with the following property and any dealings with the following property will be subject to the charge of Fedbank Financial Services Ltd. for an amount Rs. 33,03,657.46/- (Rupees Thirty Three Lakhs Three Thousand Six Hundred Fifty Seven & Forty Six Paise Only) as on 14/08/2024 in Loan Account No. FEDMUMLAP0502286 together with further interest thereor at the contractual rate plus all the costs charges and incidental expenses etc.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured

SCHEDULE I DESCRIPTION OF THE MORTGAGED PROPERTY

All the piece and parcel of the Flat premises, being Flat No. 205 on 2nd Floor, area admeasuring 41.16 Sq. Meters Carpet in Building No. 06 known as Flora in the scheme of construction known as Royal Garden lying and being at village Katemanivali, Taluka Kalyar on Plot of land bearing Survey No. 63(p), 68(p), 73/1(p) and 128(p) situated at Shaktidham Complex Near Durga Mata Mandi Kolsewadi, Katemanivali, Kalyan (E), Dist. Thane, in Registration Sub. District Kalyan, District Registration Thane and within the loca limit of Kalyan Dombivali Municipal Corporation

Place:- Thane Sd/- (Authorized Officer Date:- 06/02/2025 Fedbank Financial Services Ltd

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office: "CHOLA CREST", C 54 & 55, Super B-4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032. Branch Office: Cholamandalam Investment and Finance Company Limited, Unit No. 203, Lotus It Park, Road No. 16, Wagle Estate, Thanewest, Maharashtra-400604. Mr. Tejas Mehta, Mob. No. 9825356047, Mr. Muhammed Rahees-8124000030/6374845616, & Mr. Ravsaheb Anuse, Mob.No. 9834119898

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes

Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower/ Mortgagor (s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorised Officer of Cholamandalam investment and Finance Company Limited the same shall be referred herein after as Cholamandalam investment and Finance Company Limited. The Secured Assets will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basi through E-Auction. It is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://chola-lap.procure247.com/.

S.		Date & Amoun	t Descriptions of the Property/ Properties	Reserve Price,
No	. Co- Borrower, Mortgagors	as per Demand	Flat No. 306, Adm. About 655 Sq.fts. Built Up	Earnest Money Deposit
1	LAN: HE01BLP00000014472 & HE01BLP00000035117 1) Jagdish Purshottam Varma, 2) Malati Jagdish Kumar		Area, on the 3rd Floor, in the Building No. 4-B and the Society known as Oshiwara Blossom	(In Pe)
l	Varma, 3) Girish Jagdish Varma, 4) Sagar Print And		Co-On Hsg Soc Ltd Constructed on Land	
ı	Process, All are residing at: Flat No. 306, 3rd Floor,		Bearing Plot No. 1(P) of Village: Oshwara,	
ı	Building No. 4-B, Oshiwara Blossom Co-Op. Hsg. Soc. Ltd.		Taluka Andheri & District: Mumbai Sub-Urban.	
ı	Village: Oshwara, Jogeshwari West Taluka Andheri &	03/08/2024		
ı	District: Mumbai Sub-Urban 400102		ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO	
2	LAN: HE01BOS00000037171	00/00/2024	Flat No. 35 on third Floor Area Admeasuring	225.00 Sq.ft, Rs.36,00,000/-

LAN: HE01BOS00000037171 09/09/2024 1) Umesh Shivaji Naik, 2) Vidhya Vijay Manjarekar, Rs.30.25.420/-3) Cosmetic Dental Lab, All are Residing at: Flat No. as on A-35, A Wing, Building No. R6, Akashdeep Chsl, Westerr 03/09/2024 Express Highway, Jogeshwari East, Mumbai 400060

Village-Akurli, Tal- Borivali & Dist.-Mumbai -400101

LAN: HE01ROB00000061648 1) Sanjay Paltu Kewat, 2) Sandeep Paltu Kewat, 3) Palak Electroplaters, 4) Kiran Sanjay Kewat, All are Residing at: Room No.D-1, Plot No.28, Akurli Kadambari Chsl, Mhada Colony Rsc-3, Situated At Mhada Vasahat, Akurli Road, Kandivali (East),

07/08/2024 53,90,623/as on 03/08/2024

Building No. 6A, In Akashdeep CHSL, Constructed on Land Bearing Cts No. 50 (Pt], 51 (Pt), 52 (Pt), Lying Being And Situated At Village-Majas, Tal. And Dist Mumbai Suburban. ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOWN Room No. D-1, Adm. 40 Sq.Mtrs. (Built Up Area), In The Society Known As Akurli Kadambarai CHSL, Constructed On Land Bearing City S. No. 171/48/13, Plot No. 28, Rsc-3, Situated At, Mhada Vasahat, Akurli Road, Kandivali

Rs.6,89,600/-Rs.1,00,000/-(East), Village-Akurli, Tal-Borivali & Dist.-Mumbai -400101 ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOWN

Rs.3,60,000/-

Rs.50.000/-

Possession Type / Notice Period: 30 Days/ Symbolic Possession E-Auction Date and Time: 14/03/2025at 11:00 am to 1:00 PM (with unlimited extension of 3 min each) EMD Submission Last Date: 13/03/2025 (Up to 5.30 P.M.) Inspection Date: As Per Appointment

Interested participants/bidders are requested to visit the website https://chola-lap.procure247.com & www.cholamandalam.com/news/auction notices. For details and support, prospective bidders may contact - Mr. Muhammed Rahees - 8124000030 / 6374845616, Email id CholaAuctionLAP@chola.murugappa.com. For eAuction training alone, contact M/s. Procure247; Vasu Patel - 9510974587. For further details on terms and conditions please visit https://chola-lap.procure247.com & https://cholamandalam.com/news/auction-notices to take

part in e-auction THIS IS ALSO A STATUTORY 30 Days SALE NOTICE UNDER RULE 8(6) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES,2002 Date: 07-02-2025, Place: Mumbai Sd/- Authorized Officer, Cholamandalam Investment and Finance Company Limited.

युद्धग्रस्त गाझा पट्टीचा ताबा अमेरिका घेईल' ट्रम्प यांची धक्कादायक घोषणा

वॉशिंगटन, दि. ६ : डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलॅंड आणि पनामा ताब्यात घेण्याच्या घोषणेनंतर आता थेट गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे विकास करण्याचे धक्कादायक विधान केले आहे. या विधाना मळे आता जगभरात गोंधळ उडाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याह् यांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी मयुद्धग्रस्त गाझा पट्टीवर स्वतःचा

अंमल बसवून त्या भागाचा आर्थिक विकास करू. त्यामुळे तेथे अमर्यादित रोजगारनिर्मिती होईल, अशी थेट घोषणा केली आहे.

गाझा पट्टीत सध्या राहत असलेल्या सुमारे २० लाख पॅलेस्टिनींनी पश्चिम आशियातील इतर देशांत विस्थापित व्हावे, असा अजब सल्लाही ट्रम्प यांनी दिला. मात्र, गाझा पट्टीत कोणाला राहु देणार, यावर त्यांनी काही भाष्य केले नाही.

पायोनिअर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड

....अ स्टॅटीक अहेड ऑफ टाईम CIN NO. L17291MH1991PLC063752

नोंदणी. कार्यालय: युनिट १०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र. सी५-६ दलिया इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ न्यू लिंक रोड अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. दु::०२२-४२२३२३२३, फॅक्स: ०२२-४२२३२३१३ ई-मेल: mumbai@pelhakoba.com www.pelhakoba.com

3	३९ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिम् अलेखापरिक्षित वित्त				व एकत्रित		लाख, ईपीएस यतिरिक्त)
			एकमेव			एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने
अ.	तपशील	३१.१२.२४	३१.१२.२३	३१.१२.२४	३१.१२.२४	३१.१२.२३	३१.१२.२४
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
9.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९६७२.७०	८५८८.९७	२८८५९.८९	९६७२.८२	८५८८.९६	२८८६०.३६
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व)	२९६.१३	७.९६	४२४.२३	२९३.९६	4.32	४१९.९६
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	२९६.१३	७.९६	828.23	२९३.९६	4.32	४१९.९६
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	२१९.७३	५.८६	399.0८	२१८.९९	9.80	३०७.६८
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)						
	(करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/						
	(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२२८.०७	92.90	३३६.७९	२२७.३३	۷.२٩	३३२.६९
ξ.	समभाग भांडवल	30८9.48	२६९७.५४	30८9.48	30८9.48	२६९७.५४	30८9.48
٥.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित						
	राखीव वगळून)	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/ – प्रती)						
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	मूळ:	0.09	0.02	9.08	0.09	0.09	9.03
	सौमिकृत:	0.09	0.02	9.03	0.09	0.09	9.02

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वार पुनर्विलोकन करण्यात आले आणि २ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले. संपूर्ण एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.pelhakoba.com/ wp-content/uploads/2025/02/Outcome-of-Board-Meeting060220251.pdf वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर अहवाल खाली नमुद केलेले क्युआर कोड स्कॅनिंगने पाहता येईल.

SILKOLITE

hakoba

संचालक मंडळाच्या वतीने व करिता हर्ष वर्धन बस्सी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१०२९४१



सीआयएन: L99999MH1962PLC012451

नोंदणीकृत कार्यालय: ४७, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेट, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७, महाराष्ट्र, भारत. वेबसाइट : www.unichemlabs.com; ई-मेल : shares@unichemlabs.com; दूर. : (०२२) ६६४७ ४१००

दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

			तिमाहीअखेर		नऊमार्ह	ोअ खे र	वर्षअखेर
अ.		39.97.7078	30.09.7078	39.97.7073	38.88.8088	३१.१२.२०२३	39.03.7078
क्र.	तपशील	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित (टीप २ पाहा)	अलेखापरीक्षित (टीप २ पाहा)	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित (टीप २ पाहा)	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	५३३.०९	५०७.३६	४६५.७२	१५२३.७९	१,३२५.५१	१,७८५.१
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर व अपवादात्मक बाबींपूर्व)	६१.८५	२७.१३	५.१९	९६.७९	(१९.६६)	(२७.३५
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाबीपश्चात)	६१.८५	२७.१३	७३.२०	९६.७९	४८.३५	(८४.९६
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाबीपश्चात)	५७.८५	२४.६३	७३.२२	८४.५५	४२.९८	(९३.७६
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य						
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)						
Ę	प्रदानित समभाग भांडवल	५९.७१	२१.८०	७१.५७	८३.८५	३८.१३	(९९.४१
b	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	१४.०८	१४.०८	१४.०८	१४.०८	१४.०८	१४.०
6	उत्पन्न प्रतिशेअर						
	(दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) (अवार्षिकीकृत)						२,३८०.०
	अ) मूलभूत	८.२२	३.५०	१०.३९	१२.०१	६.१०	(१३.३२
	ब) सौम्यीकृत	८.१९	३.४९	१०.३९	११.९७	६.१०	(१३.३२

दि. ३१.९२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून कंपनीच्या संचालव मंडळादारे त्यांच्या दि. ०६. ०२. २०२५ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजरी देण्यात आली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी स्थायी व एकवित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित प्रतावलोक केले आहे आणि सदर स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर असुधारित लेखा निष्कर्ष सादर केला आहे. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा साराश आहे. सदर स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉकएक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com) व www.nseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाइट www.unichemlabs.com व

दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीद्रस्यान कंपनी व त्यांच्या उपकंपनीने बेशोअर फार्मास्युटिकल्स एलएलसी, यूएसए (बेशोअर यूएसए) (आयपीसीए लॅबोरेटरीज् लिमिटेड, कंपनीची धारण कंपनी यांची पूर्णत: मालकीची स्टेप डाऊन कंपनी) यांच्यासमवेत बेशोअर यूएसए यांच्या मालकीच्या नऊ (९) एएनडीएज् समवेत संबंधित उत्पादन मंजुऱ्या व सर्व . संबंधितगुडविल यांचे हक्क, अधिकार व हितसंबंधांच्या खोदी करिता तसेच संपूर्ण बिझनेस (कर्जमुक्त) व व्यवसायाशी संबंधित सर्व गुडविल यांची स्टॅम्प विक्री/हस्तांतरणाद्वारे विद्यमान स्थितीत यूएसए जनेरीज फॉर्म्युलेशन्स मार्केटिंग/डिस्ट्रिब्युशन बिझनेसच्या खरेदीकरिता करार केला आहे.

परिणामी, आयएनडी एएस १०३ बिझनेस कॉम्बीनेशन्सच्या परिशिष्ट सी नुसार, कंपनीने आयपीसीए लॅबोरेटरीज् लिमिटेडच्या सामायिक नियंत्रण दिनांकापासून बेशोअर यूएसए कामकाजाचा समावेश करण्याकरिता गत कालावधीकरिताचे नोंदीत निकाल पुनःनमूद केले आहेत. पुढे, संदर पुनःनमूद तुलनात्मक बाबी या व्यवस्थापन प्रमाणित आकडेवारीवर आघारिर

तिकाण : गोवा

in the **Schedule** hereunder written).

shall be entertained

Dated this 07th day of February 2025

दिनांक: ०६.०२.२०२५

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am instructed and authorized by my clients, to investigate the unencumbered right, title and interest of Mr. Amit Lalchandji Jain & Mrs. Ruchita Amit

Jain ("Owners"), with respect to the Said Property (as more particularly described

ANY PERSON / ENTITY having any claim, right, title, benefit, interest, objections and/or demand in respect of the Said Property by any way of inheritance, share, sale, mortgage, assignment, exchange, lien, license, deposit of title deeds, pledge, gift,

occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, lease, sub-lease transfer of title or beneficial interest under any trust, maintenance, bequest

succession, family arrangement / settlement, litigation, Decree or Court Order, Award

of any Court of Law or encumbrance howsoever or otherwise is hereby required to ntimate to the undersigned at the below mentioned email address or postal address

in writing within 14 (Fourteen) days (both days inclusive) from the date of publication of this Notice of his / her / it's such claim and/or objection, if any, with all

supporting documents duly certified / notarized in that regard; failing which the

Title of the Owners with respect to the Said Property shall be deemed to be unencumbered and the claim(s) and/or objections, if any, of such person/entity shall

Kindly note that objection(s) / claim(s), if any, has to be in writing and supported by documents (duly notarized as true copies) and only then such objection(s) / claim(s)

SCHEDULE
(Description of the Said Property)
5 (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty only) each, aggregating to

Rs.250/- (Rupees Two Hundred and Fifty only) issued by Swatantra Bhavan Co operative Housing Society Limited under Share Certificate bearing No. 314 dated 01

March 1967 comprising of Shares bearing Nos. 66-D to 70-D (both inclusive) with respect to residential premises being Flat No. 205 admeasuring 370 square feet carpet area, on the 02nd Floor, in wing 'D' of the building known as "Anand Nagar" of

Swatantra Bhavan Co-operative Housing Society Limited, situated on a portion of Plot No. 222/25 having C. S. No. 3/653 of Malabar & Cumballa Hill Division at Forjett Street, Tardeo, Mumbai – 400 026 within the Registration District of Mumbai City.

	अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांची अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे आहे : रु. कोर						रु. कोटींमध्ये
		तिमाहीअखेर			नऊमाहीअखेर		वर्षअखेर
अ. क्र.	तपशील	39.97.7078	30.09.7078	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२४
жı.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	\$5.088	४३६.८८	३६२.४३	१,२७४.४६	१,०४२.९२	१,४४२.१६
7	करपूर्व नफा	६१.८०	४३.३७	६९.३०	१२६.६५	२२.७९	(९२.१८)
3	करपश्चात नफा	४६.८९	४३.३७	६९.३०	१११.७४	२२.७९	(९२.१८)

युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड करित व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ०७१३११५२

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE

GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhavan, First Floor, Saasmira Building, Saasmira Marg, Worli, Mumbai- 400 030

PUBLIC NOTICE

Change Report No. ACC/ V/ 3416/ 2024 Under Section 22(3)(A) of the Maharashtra Public Trust Act, 1950 Filed by Mr. Jayant Jethalal Mehta In the matter of **Shree Upasana Trust** P.T.R. No. E-7632 (Mumbai)

All concerned having interest: -

All concerned having interest: Whereas Mr. Jayant Jethalal Mehta, the applicant of above trust has filed the above Change Report under section 22(3)(A) of the Maharashtra Public Trusts Act, 1950 before Hon'ble the Ld. Assistant Charity Commissioner-V, Greater Mumbai Region, Mumbai for De-registration of the trust. Applicant mentioned the reason that due to inability of trustees it's not possible to run the trust, therefore the process of De-registration initiated by the Ld. Assistant Charity Commissioner-V, Greater Mumbai Region, Mumbai, on the basic of application filed by the applicant. the basis of application filed by the applicant.

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before Hon'ble the Ld. Assistant Charity Commissioner-V, Greater Mumbai Region, Mumbai along with evidence so as to reach the same at the above office address in referred hereinabove within 30 days from the date of publication of this public notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissione Greater Mumbai Region, Mumbai.

This 4th day of February, 2025

Sd/-(I/C) Superintendent - J Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumbai

रॉयल ॲटलान्टीस उर्जा एलएलपी

एलएलपीआयएन: एएओ-५२३६ दुकान क्र.जी१००, दी झोन, चंदावरकर रोड, चंदावरकर एक्सर रोडचा जंक्शन, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२. **ई-मेल: royalatlantis7@gmail.com**

नमुना क्र.युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत) अधिनियम. २०१४ चे नियम ४(१) नसार)

येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वार कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणी करण्यासाठी **रॉयल ॲटलान्टीस उर्जा एलएलपी** या एलएलपीची नोंद करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे नोंद करण्यासाठ १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे

कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे:

- १. लग्न समारंभ, वाढदिवसाच्या पार्टी, प्रार्थना सभा, लहान कुटुंब मेळावा किंवा इतर कोणतेही सामाजिव कार्यक्रम किंवा व्यवसाय सेमिनार, कार्यक्रम किंवा कार्यक्रम किंवा त्यासंबंधित इतर कोणतेही उपक्रम/ कार्यक्रम किंवा इतर कोणतेही सहाय्यक व्यवसाय उपक्रम/सेवा अशा सर्व प्रकारच्या उपक्रमांसाठी बँके हॉल भाड्याने देण्याचा व्यवसाय चालवणे किंवा स्थापित करणे.
- बोनकेट हॉल भाड्याने टेण्याव्यतिरिक्त केटरिंग मेवांचा व्यवसाय करणे आणि धार्मिक किंवा सामाजिव किंवा व्यावसायिक हेत्साठी इतर बँकेट हॉलच्या खरेदी किंवा विक्रीसाठी ग्राहकांसाठी एजंट/सळागा म्हणून काम करणे.
- ३. जमीन, इमारती, थिएटर, सिनेमा, स्टुडिओ, कॉन्सर्ट हॉल, स्टेडियम, ट्रॅक, अखाडे, गोल्फ आणि पुटिंग कोर्स, बॉलिंग ग्रीन्स, टेनिस, स्कॅश आणि बॅडिमेंटन कोर्ट, स्केटिंग रिंक, स्विमिंग पूल, बाथ, ु बोटिंग आणि पॅडलिंग पूल, मरीना, पिअर्स आणि इतर सर्व संरचना, उपकरणे, उपकरणे आणि वस्तु खरेदी करणे, भाडेपट्टे देणे, भाड्याने देणे, बांधणे, पुरवणे, चालवणे, सुसज्ज करणे आणि देखभाल करणे जे अशा कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक किंवा सोयीस्कर वाटतील.
- एजंट, प्रतिनिधी, शोमन, कलाकार मनोरंजन, कलाकार, खेळाडू आणि इतर व्यक्तींशी करार करणे भाडेपट्टे आणि परवाने देणे आणि त्यांना नियुक्त करणे.
- भारतात आणि परदेशात विविध कॉपॉरेट, कंपन्या किंवा व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांश संबंधित व्यवसाय करणे. हाताळणे आणि चालवणे ज्यामध्ये लक्झरी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन, सरकारी आणि खाजगी कार्यक्रम, आर्थिक बाजारासह राउड शो, प्रदर्शने, सेमिनार, फॅशन शो, कॉन्सर्ट, भव्य पार्ट्या, परिषदा, सामाजिक कार्यक्रम जसे की मुलांसाठी उन्हाळी शिबिर, गेम शो मजेदार कार्यक्रम आणि थीम उदा. डिस्ने थीम, कॉर्पोरेट गोल्फ टूर्स, कॉर्पोरेट फॅमिली कार्निव्हल, ब्रॅंड लाँच, ब्रँड प्रमोशन आणि व्यवस्थापन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिटी व्यवस्थापन, पुरस्कार रात्री, मनोरंजन कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, प्रदर्शने, स्टॅमाइट्स, इव्हेंट मॅनेजमेंट शो, फॅशन शो, मेळावे आयोजित करणे, प्रदर्शने, बैठका, उत्पादन लाँच, मैफिली, गाला डिनर, लम्न, पंडाल, धार्मिक कार्यक्रम, सरकारी, महाविद्यालयीन आणि शालेय उत्सव, थीम पार्ट्या, कार्यक्रमांचे ऑनलाइन प्रमोशन मैफिली, लाईव्ह शो, पार्ट्या आणि तिकिटांची विक्री किंवा फक्त बुकिंग आणि आरक्षणे करणे आणि त्यासाठी विविध गोष्टी, उपकरणे आणि प्रणाली खरेदी करणे, खरेदी करणे, विक्री करणे, आयात करणे किंवा निर्यात करणे, भाड्याने देणे, स्थापित करणे, ऑडिओ व्हिज्यअल सिस्टीम, प्रदर्शने, डिस्प्ले पॅनेल आणि बोर्ड, कॉन्फरन्स हिट आणि गाईड्स, आणि स्थळ सर्जावट आणि पायाभृत सुविधांसह समर्थन सेवा प्रदान करणे जसे की स्थळ बुकिंग, ना हरकत प्रमाणपत्रे आणि सरकारी परवानग्या, ध्वर्न आणि प्रकाश व्यवस्था, स्टॉल्सची निर्मिती, स्टेज प्लॅटफॉर्म, सजावटीच्या वस्तू, वाहतूक आणि कामग किंवा उक्त व्यवसाय चालविण्यासाठी इतर कोणतेही उपकरण किंवा प्रणाली प्रदान करणे.
- ६. सेवा प्रदाता, वितरक, संकल्पना, सुविधा देणारा, सल्लागार, व्यवस्थापक, फ्रँचायझी, नगरपालिका प्रशासन, वाहतूक, पोलिस, परवाना अधिकारी, बाजार अधिकारी इत्यादींशी समन्वय साधणे, संरक्षक विश्वस्त, व्यवसाय सल्लागार, धोरण सुत्रकार. ब्रँड ॲम्बेसेडर. कंपन्या/व्यक्तींच्या वतीने ब्रँड बिल्डिंग उत्पादने किंवा सेवांचे मार्केट लीडर आणि सर्व संबंधित क्रियाकलापांचा प्रचार करणे, स्थापित करणे.
- ७. प्रमोशनल इव्हेंट्स, प्रस्कार समारंभ, उत्पादन लाँचिंग प्लॅटफॉर्म, उत्पादनांचे नम्ने घेणे, स्पर्धा समारंभ ग्राउंड लेव्हल किओस्क आयोजित करणे.
- ८. विक्री प्रमोशन आणि कार्यक्रम व्यवस्थापनाच्या संदर्भात आवश्यक असलेल्या इतर आनुषंगिक/सहायव क्रियाकलाप करणे.
- ९. सोलर सेल ट्रेडिंग आणि/किंवा सोलर प्लांट ट्रेडिंगचा व्यवसाय करणे.
- १०. सौर, बायोमास, घनकचरा, उप-उत्पादन वायू आणि वायू घटक इत्यादी नूतनीकरण ऊर्जा प्रणालींचे उत्पादक, निर्यातदार, आयातदार, कंत्राटदार, उप-कंत्राटदार, विक्रेता, खरेदीदार, एजंट म्हणू-
- ११. सौर ऊर्जा प्रणाली (पॉली सिलिकॉन आणि केमिकल टेक्नॉलॉजी) प्रक्रिया, कास्टिंग, सेल मॅन्युफॅक्चरिंग
- मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग आणि सिस्टम इन्स्टॉलेशनच्या ऑनलाइन मूल्य साखळीत व्यवसाय करणे. १२ उत्पादक निर्यातदार आयातदार कंत्राटदार उप-कंत्राटदार विकेता खरेदीदार पवनचक्रया रोट ब्लेड, ब्रेकिंग सिस्टम, टॉवर्स, नेसेल, कंट्रोल युनिट्स, जनरेटर इत्यादी घटक आणि भागांचे एजंट
- १३. प्रेसमध्ये जाहिरातीदारे एलएलपीच्या व्यवसायाची प्रसिद्धी करणे.
- १४ पत्रके हस्तपत्रिका परिपत्रके सिनेमा स्लाईड्स किंवा पस्तके पत्रके कॅरलॉग सचना पस्तके तांत्रिव लेख, नियतकालिके आणि कलाकृतींचे प्रदर्शन प्रकाशित करून बक्षिसे, बिक्षसे आणि देणग्या देऊन किंवा तांत्रिक परिषद, संगोष्ठी किंवा अशा इतर कोणत्याही योग्य पद्धतीने सहभागी होऊन.
- व्यवसायाचा प्रचार करणे आणि डिजिटल जाहिरात. डिजिटल मार्केटिंग वेबसाइटद्वारे करणे
- १६. वेबसाइट आणि सॉफ्टवेअर डिझायनिंगचा व्यवसाय करणे.
- १७. लोखंड आणि पोलाद व्यापार, धात व्यापार करणे. १८. कंपनीने उत्पादित केलेल्या किंवा हाताळलेल्या उत्पादनांच्या बाबतीत एजंट. दलाल प्रतिनिधी सल्लागार, सहयोगी, स्टॉकिस्ट, भाडेकरू, फ्रॅंचायझर, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, नोकरी करणारा, निर्यातदार, आयातदार, विक्रेता किंवा अशा इतर कोणत्याही पदावर काम करणे.
- १९. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन, व्यापार, आयात आणि/किंवा निर्यात करण्याचा व्यवसाय
- २०. सर्व प्रकारच्या केमिकल ट्रेडिंगचा व्यवसाय करणे
- २१ उत्पादक उत्पादक रिफायनर प्रोसेसर कन्व्हर्टर्स डीलर्स व्यापारी आयातदार निर्यातदार किरकोळ विक्रेते, स्टॉकिस्ट, पॅरा नायट्रोक्लोरो बेंझिन, डायनायट्रोक्लोरो बेंझिन, पॅरासिटामॉल ॲल्युमिनियम सल्फेट, मँगनीज सल्फेट, आम्ल, रबर रसायने, डायस्टफ, खते, सेंद्रिय किंवा अजैविक आणि/िकंवा मिश्र रसायने ज्यात बारीक आणि जड रसायने, सिंथेटिक रेझिन, प्लास्टिक किंवा पी.व्ही.सी. साहित्य आणि अशा उत्पादनांचे, यंत्रसामग्री आणि भाग यांचा समावेश आहे जे वर उल्लेख केलेल्या एका किंवा अधिक साहित्य किंवा उत्पादनांमध्ये किंवा उत्पादनांवर अंशतः किंवा पर्णपणे आधारित आहेत, वापरण्यासाठी आवश्यक आहेत.
- २२. भांडवली बाजार, इकिटी, शेअर्स, कर्जरोखे, कर्ज बाजार, बाँड्समध्ये गुंतवणूक करणे.
- २३. येथे जोडलेल्या अनुसूची १ मध्ये अधिक स्पष्टपणे वर्णन केल्याप्रमाणे वरीलपैकी कोणत्याही क्रियाकल आणि अशा इतर सहायक व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आणि संबंधित असलेले कोणतेही इत व्यवसाय किंवा गुंतवणूक उपक्रम. अ
- २४. आर्थिक, कायदेशीर किंवा नियामक विचारांच्या आधारे शक्य असल्यास आणि परवानगी असल्यास सर्व भागीदारांच्या लेखी संमतीने इतर कोणताही व्यावसायिक क्रियाकलाप करणे नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकत कार्यालय
- दुकान क्र.जी१००, दी झोन, चंदावरकर रोड, चंदावरकर एक्सर रोडचा जंक्शन, बोरिवली (पश्चिम) मुं**बई-४०००९२** येथे उपलब्ध आहेत
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह, नेताजी सुभाष चंद्र बोस रोड, धस वाडी, चर्चगेट, मुंबई-४००००२ **महाराष्ट्र** येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **२१ दिवसांत** पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

दिनांक: ०७ फेब्रुवारी, २०२५ १. मनिष शाह, २. पंकज गारदी, ३. दर्शन शाह, ४. करण शाह, ५. केतन शाह, ६. इशान मेहता

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE

GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhavan, First Floor, Saasmira Building, Saasmira Marg, Worli, Mumbai- 400 030

PUBLIC NOTICE

Change Report No. ACC/ II/ 3383/ 2024 Under Section 22(3)(A) of the Maharashtra Public Trust Act, 1950 Filed by Mr. Jayant Jethalal Mehta In the matter of **Tubhyam Trust** P.T.R. No. E-21311 (Mumbai)

To,
All concerned having interest: Whereas Mr. Jayant Jethalal Mehta, the applicant of above trust has filed
the above Change Report under section 22(3)(A) of the Maharashtra Public
Trusts Act, 1950 before Hon'ble the Ld. Assistant Charity Commissioner-II,
Greater Mumbai Region, Mumbai for De-registration of the trust. Applicant
mentioned the reason that due to inability of trustees it's not possible to run
the trust, therefore the Process of De-registration initiated by the Ld.
Assistant Charity Commissioner-II, Greater Mumbai Region, Mumbai, on the
basis of application filed by the applicant.

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before Hon'ble the Ld. Assistant Charity Commissioner-II, Greater Mumbai Region, Mumbai along with evidence so as to reach the same at the above office address in referred hereinabove within 30 days from the date of publication of this public notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissione Greater Mumbai Řegion, Mumbai This 3rd day of February, 2025



(I/C) Superintendent - J Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumba



हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्या.: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७. शाखा कार्यालय: कार्यालय क्र.५०१, ५वा मजला, एम बारीया, तिरुपती नगर, फेझ-२. बोळींज, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत) . प्रक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभृत धनको) यांच्यासह तारण असलेल्या स्थाव ालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना ग्रद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधीं-गेटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुल्क आकारल्य

आहेत, ज्याचा **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** (सुरक्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतल भाहे, खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थकबाकीच्या वसुलीसाठी **दिनांक २**७ फेब्रुवारी, २०२५ रोजी (ई-लिलावाची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले नाईल. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम समाविष्ट मोहोरबंद लिफाफा जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी **हीर** राऊसिंग <mark>फायनान्स लिमिटेडच्</mark>या अधिकृत अधिकाऱ्याकडे २५ <mark>फेब्रुवारी, २०२५ रोजी सायं.५.००वा</mark>. पर्यंत केंवा त्यापुर्वी शाखा कार्यालय: कार्यालय क्र.५०१. ५वा मजला, एम बारीया, तिरुपती नगर, फेझ-२, बोळींज वरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३ येथे सादर केला जाईल.

कज खात	कजदार/सह-कजदार/	मागणा सूचना	ताबा प्रकार	आराक्षत मुल्य
क्र.	जामिनदार/कायदेशी वारस/	दिनांक	(रचनात्मक/	इसारा रक्कम
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	रक्कम दिनांक	वास्तविक)	
HHFMUMHOU	भुलेश्वर प्रसाद यादव,	२०.०९.२०२३,	वास्तविक	₹. १९,५८,०००/-
20000007183	अरुणा भुलेश्वर प्रसाद	०६.०२.२०२५ रोजी		र्रु.१,९५,८००/-
	यादव	रु.३३,१९,३५४/-		
				

सत्तगुरू इमारत, सर्व्हे क्र.४७/१, ४७/२, ४७/३ए, ४७/३वी, ४७/४/१, ४७/४/१, ४७/४/२, ४८/२, ४८/ ५ए, ४८/५बी, ४८/५सी, ४८/६, ४०/२, ४०/३/१, ४०/३/१ए, ४०/३/१वी, अमृत रेसिडेन्सी, टाईप ए-१, गाव सारवली, पालघर, महाराष्ट्र-४०१५०१.

ई-लिलाब https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी (लिलाबाची तारीख) दु.२.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल.

इच्छुक खरेदीदार/बोलिदारांनी मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमूद केल्याप्रमाणे **हीरे** हा**असिंग फायनान्स लिमिटेड**च्या बाजूने डिमांड ड्राफ्ट/आस्टीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसह देय असतील डिमांड ड्राफ्ट लिलाबानंतर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील.

ई-लिलावाच्या नियम व अटी: ?) ई-लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्यार्ह परिणामाशिवाय या आधारावर ऑनलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाहीची रक्कम रु.१५,०००/— (रुपये पंधरा हजार फक्त) असेल. ३) ई-लिलाव मे. ई-प्रॉक्युरमेन्ट टेक्नॉलॉजिस लि. (हेल्प लाईन क्र.०७९६१२००५७६/५४४/५९४/५९६/५३१/५८३/५६९, ६३५१८९६६४३ व ई-मेल li@auctiontiger.net) मार्फत त्यांच्या https arfaesi.auctiontiger.net वेबपोर्टलवर संचालित केले जाईल. ४) प्रतिभुत धनकोच्या माहितीने मालमत्तेव ोणतेही अधिभार नाही. तथापि इच्छुक बोलिदारांनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील अधिभारबाबत स्वतंत्र वौकशी करारवी. त्यांच्या बोली सादर करण्यापर्वी मालमत्तेला बाधक दावा/अधिकार/देयके जाणन घ्यावे आणि हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांचे कोणतेही प्रस्तुतीकरण वचनबद्धता देत नाही. ५) प्राधिकृत अधिकारी, तिभुत धनको हे अन्य तृतीयपक्षकार दावा/अधिकार/हक्क याबाबत जबाबदार असणार नाही. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये विहित नियम/अटीनुसार विक्री केली जाईल. ई-लिलावाच्या इतर नियम व अटी पुढील वेबसाईटवर आहेत herohousingfinance.com. ६) श्री. प्रथमेश तापसे / mesh.tapase@herohfl.com / ९८९१२९६१५ आणि शेखर सिंग/९७११५२२२७५/

nekhar.singh@herohfl.com यांना मालमत्ता तपशील व भेटीकरिता संपर्क करावा. ७) संभाव्य बोलीदा १९ फेब्रुवारी, २०२५ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू शकतात. कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सूचना

वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सचनेमध्ये नमद केलेली रक्कम लावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि शिल्लक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या 🗅

ner-notice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohou हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरित

श्री. पवन कुमार, मोबा.:९६६४२०५५५ दिनांक: ०७.०२.२०२५

जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

गळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ठाणे.

पत्ता : अशोक इंडस्ट्रील गाळा नं. १०२, १०३

नरीमरी मंदिर समोर, ठाणे.

जाब देणाऱ्याचे नाव

१६ रमेश जालिंदर धिवार

१८ मनिषा सतिष खंडाळकर

१९ बंडु दामोधर हिंदळेकर

मंडळाच्या आदेशान्वये

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

अशोक बी. हरजानी

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००७२५८९०

१७ जावेद हबिब खान

...अर्जदाः

अर्ज दाखल

दावा

दावा रक्कम जाब

१०९७५०

8

ानुक्रमांक १ ते २७

क्र.		दिनाक	क्रमाक	रुपर्य	देणाः क्र.
8	सुभाष रामआशिष कुशवाह	26/66/58	६२६८	७६१४४५	8
7	इसरावती सुभाष कुशवाह	२९/११/२४	६२६८	७६१४४५	2
ş	किरण मारुती पवार	२९/११/२४	६२६८	७६१४४५	Ą
४	मनोज राजाराम सोलीम	२९/११/२४	६२६८	७६१४४५	8
ų	मनोज चंचा राठोड	२९/११/२४	६२८९	६४३३०८	2
ξ	विशाल संपतराव महाडिक	26/88/58	६२७२	५८३५५३	ъ
૭	चैतन्य राजन पाटणकर	26/66/58	६२७२	५८३५५३	૪
L	धनंजय अंकुश गायकवाड	२९/११/२४	६२७४	१०९४७७	7
9	संजय हनुमंतराव धुमाळ	२९/११/२४	६२७१	१०६३५०२	8
१०	मोहिनी सुभाष कुलकर्णी	२९/११/२४	६२७१	१०६३५०२	2
११	राजेश शशिकांत आहिरे	२९/११/२४	६२७१	१०६३५०२	₹
१२	मंगेश किसन कोरी	२९/११/२४	६२७९	१११९९४	8
१३	अभय रामचंद्र सारंग	२९/११/२४	६२७९	१११९९४	7
१४	रविदास हरिदास सरकानिया	२९/११/२४	६२७९	१११९९४	3
	गणेश लक्ष्मण जेकटे	२९/११/२४	६२७८	१०९७५०	2

२९/११/२४ ६२७८

२९/११/२४ ६३२८ ४०४४२६ १

२९/११/२४ ६२७७ १६५४९५७ ४

२९/११/२४ | ६२७७ | १६५४९५७ |

२० सिमा महेंद्र सानप २९/११/२४ ६२७० १६५४९५७ २१ सिटाशिव छगन सांगळे २९/११/२४ ६२७५ ८७८४६५ २२ नासिर हदिहसेन खान २९/११/२४ ६३२७ ४८०८४०२ ३ २३ धनराज गोविंद साळवे २९/११/२४ ६२८० ४२१५७८ २४ विजय रामदास थोरात २९/११/२४ ६२७६ ११०३०८ २५ लक्ष्मण दशरथ शिंदे २९/११/२४ ६२७६ २०६०११ २६ स्रेश गोपाळ झुंज २९/११/२४ ६२७६ ११०३०८ ३ २७ सिध्दार्थ शंकर पगारे २९/११/२४ ६२७६ ११०३०८ ४

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर प्रास्टाने समन्य णातिवण्य आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १४/०२/२०२५ रोर्ज रुपारी २.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे.

राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्या

म्हणून आज दिनांक २४/ ०१/ २०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेव महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : उर्मी इस्टेट, टॉवर ए, ११ला मजला, ९५-गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३.

सीआयएनःएल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ कोडः ५३०३३१

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (ज.जाबात)													
Г		एकमेव					एकत्रित						
1		संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही संपलेले		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष	
अ.	तपशिल	39.92.28	३०.०९.२४	39.92.23	39.92.28	39.92.23	39.03.28	39.92.28	३०.०९.२४	39.92.23	39.92.28	39.92.23	39.03.28
क्र		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9६३३.२७	98८8.३२	9498.98	४८५३.३६	8606.58	६३६३.०२	२७९४.८९	२५९७.२१	२१८३.९०	८११३.४४	७०४८.२५	९७८८.१८
₹.	करापूर्व विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	9२0७.२४	90.83	942.08	9389.00	५९६.६१	७३९.२४	984.63	२२२.८६	२३९.७0	009.99	८८७.9७	9२८५.७३
3.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												
1	(विशेष साधारण बाबनंतर)	१२१९.१६	२०.५८	9२६.२३	934८.08	802.98	५८४.७६	993.96	90.08	२११.२५	६७१.६३	७३०.३२	90२३.५६
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट												
1	नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१२१४.६९	२२.१९	920.23	9348.90	४७७.३६	4८0.८0	9८९.५9	9८0.80	२१२.२५	६६८.५६	७२९.५४	9098.89
4.	समभाग भांडवल	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86
ξ.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	७२९३.८३	-	-	-	-	-	90848.08
0.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (रु.१०/ – प्रती)												
	मूळ	३६.८९	0.६२	3.८२	४१.0९	98.80	90.88	4.60	4.89	Ę.39	२०.३२	२२.90	30.90
	सौमिकृत	३६.८९	0.६२	3.८२	४१.0९	98.80	99.59	4.60	4.89	Ę.3 9	20.32	२२.90	30.90

टिपः १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय तिमाही/नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय तिमाही/नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.premcoglobal.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सेबी (एलओडीआर) रेप्युलेशन २०१५ चे नियम ३३ नुसार आवश्यकरोप्रमाणे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी सदर निष्कर्षाचे मर्यादित पुर्नविलोकन केले आहे.

२) लेखासमितीने सदर निष्कर्षाचे पुर्नविलोकन केले आणि संचालक मंडळाने त्यांच्या ६ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या सभेत निष्कर्षास मान्यता दिली.

३) कंपनीच्या संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२४–२०२५ करिता रु.१० प्रत्येकीचे रु.२/– प्रती समभागाचे ३रे अंतरिम लाभांश (२०%) मान्य केले आहे.

दिनांकः ०६ फेब्रुवारी, २०२५

ठिकाण : मुंबई

702, Akruti Aditya, Sleater Road, Grant Road (West), Mumbai – 400 007 <u>Darshinid1989@gmail.com</u> | 9833695237

Darshini Shah